

ARNOLD HOLDINGS LTD.

(Non-Banking Finance Company) CIN No. L65993MH1981PLC282783

Date: 01st June, 2022

To,

BSE LIMITED

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001

Scrip ID/Code

: ARNOLD/537069

Subject

:Intimation of Newspaper Advertisement of Extract of Standalone Audited Financial Results

for the Quarter and Year ended 31st March, 2022.

Ref

: Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015

Dear Sir,

We wish to inform that Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 published in Newspapers on Wednesday, 01st June, 2022:

1. English Daily: "Business Standard" dated 01st June, 2022;

2. Regional language daily: "Mumbai Lakshdeep" dated 01st June, 2022.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking You, Yours Faithfully

Minal Agarwal Company Sec

Compliance Officer

Place: Mumbai

Encl: as above

Regd. Office: B-208, Ramji House, 30 Jambulwadi J.S.S. Road, Mumbai-400002 (INDIA) Tel.: 022 2201 6640 • Email: arnoldholding9@gmail.com • Website: www.arnoldholdings.in

Notice **TATA STEEL LIMITED**

Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost / mislaid & the said securities/ applicant has respect of to the Company to issue duplicate certificate Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation. Late Shardaben Mathurdas Face Value 10/

Securities 75 Distinctive No. 98078211 - 98078260, 382835409 - 382835433 Folio No - S1S0014755

Place - Pune Date - 31/05/2022

Ashish Vinodkumar Gandhi

DYNAMIC MICROSTEPPERS LIMITED CIN: L45206MH1985PLC036261

Reg Office: 506, Marathu Arcade, Above Axis Bank. Near Garware Subhash Road. Vile Parl (East) Mumbai - 400 057, Maharashtra, India. Tel No.: 022-26842631

Fax No.: 022-26842631 Email id: dynamicmicrostepperslimited@gmail.com

Website: www.dynamicmicrosteppers.com

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED ON MARCH 31, 2022 Amount in INI

Sr.			Standalone	
No.	Particulars	Quarter ended 31.03.2022	Year ended 31.03.2022	Quarter ended 31.03.2021
1	Total Income from operations			-
2	Net Profit (+)/Loss for the period (before tax,			
	Exceptional and/or Extraodinary items)	(214,423)	(864,871)	(269,337)
3	Net Profit (+)/Loss for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraodinary items)	(214,423)	(864,871)	(269,337)
4	Net Profit (+)/Loss for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraodinary items)	(214,423)	(864,871)	(269,337)
5	Total Comprehensive Income for the period			
	[(Comprising profit/Loss for the period			
	(after tax) and other Comprehensive Income			
	(after tax)]	(214,423)	(864,871)	, ,
6	Equity share capital	34,488,000	34,488,000	34,488,000
7	Reserves (excuding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year	(44,067,621)	(44,067,621)	(43,202,750)
8	Earning per share (of Rs. 10/- each) for			
	continuing and discontinued operations-			
	a. Basic:	(0.06)	(0.25)	(0.08)
	b. Diluted:	(0.06)	(0.25)	(0.08)

The above is an extract of the detailed format of quarterly/ annuallAudited Financia Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/ annual audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.dynamicmicrosteppers.com)

Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable

The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 30, 2022 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. For Dynamic Microsteppers Limited

Date : 30/05/2022

Sd/- Ashwin Shah Director - DIN: 03115009

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by my clients Sanjay Ramdas Thakkar, Mitali Sanjay Thakkar, Bhumika Darshan Shah, and Darshar H Shah that Sanjay Ramdas Thakkar along with his wife Late Mrs Rekha S. Thakkar has booked the flat more particularly described in the Schedule hereunder on 15/03/2005 from M/s. Runwal Constructions and after the death of Late Mrs. Rekha S. Thakkar, my clients Sanjay Ramdas Thakkar, Bhumika Darshan Shah, and Mitali Sanjay Thakkar are the only legal heirs of Late Mrs. Rekha S. Thakkar and hence my clients have approached to M/s. Runwal Constructions for transferring booking, rights, arid interest in the said flat in favor of Bhumika Darshan Shah and her husband Darshan H Shah.

All persons having any claim, right, title, interest, share, demand objection against or in to or upon the said flat described in the schedule hereunder written including or any part thereof by way of inheritance, wills, succession, bequest, mortgage, possession, sale, transfer, gift, exchange, lease, lien, charge, tenancy, trust, license, maintenance, easement or otherwise howsoever through any agreement, writing, succession, family arrangement/ settlement, litigation, decree or court order or otherwise of any nature whatsoever by operation of law or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned along with the requisite documentary proof in support of such claim, at his address given below within ifteen(15) days from the date hereof. If no such claim is made known within the said notice period the said M/s. Runwal Constructions will transfer the ownership and title in respect of the said property infavors of Bhumika Darshan Shah and Darshan H Shah without reference to any such claim or claims which are made after the said notice period will be considered as waived or abandoned for all intents and purposes and shall not be binding on my clients

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 1703 has area admeasuring about 839 sq. ft. Carpet area (carpet area inclusive of balconies), located on the 17 floors in Bldg. No. B1 (also known as building No. B1) in the project known as "Runwal Infinity" now known as "The Sanctuary" constructed on plots of land bearing CTS No.544 &544/1 of village Nahur, Ward T, LBS Marg. Mulund (W), Mumbai 400 0080. Dated this 1st day of June, 2022

Adv. H.M. Yadav



महाराष्ट्र शासन

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (२), पूर्व उपनगरे, मुंबई कक्ष क्र. २०१, दूसरा मजला, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४ Email : ddr2coopmumbai@gmail.com संपर्क : ०२२-२७५७४९६५

ोटीस जा.क्र.मुंबई/जिउनि–२/हौसिंग/बी–१/नोंदणी सुनावणी/मोफा क. १०/१४८५/२०२२ दिनांक : ३०/०५/२०२२ महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम

१९६३ च्या कलम १० अन्वये सुनावणीची जाहीर नोटीस

श्री. शेख अब्दल हाफिज हनन – मख्यप्रवर्तक ..अर्जदार नियो. शितल अपार्टमेंट अे विंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. सीटीएस नंबर ८१३, १ ते ४, सर्वे नंबर १८६, हिस्सा नंबर ६, न्यु हॉल रोड, चर्च शेजारी, कुर्ला (पश्चिम), मुंबई- ४०० ०७०

विरुध्द मेसर्स स्वातिक बिल्डर्स प्रा. लि.

धरून उचित निर्णय घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

शिक्का


.....प्रतिवादी तर्फे यांचा पार्टनर श्री. मांगीलाल जैन

३४१, डेलिसले रोड, हरहरवाला बिल्डिंग नं. १२, मुंबई - ४०० ०११ श्री. शेख अब्दुल हाफिज हनन - मुख्यप्रवर्तक, नियो. शितल अपार्टमेंट ओ विंग को-ऑप. हौसिंग सायटी लि., सीटीएँस नंबर ८१३, १ ते ४, सर्वे नंबर १८६, हिस्सा नंबर ६, यु हॉल रोड, चर्च शेजारी, कुल (पश्चिम), मुंबई- ४०० ०७० यांचा महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहः

देणे. त्यांची विक्री व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ च्या कलम १

अन्वये या कार्यालयात दि. २५/०२/२०२२ रोजी अर्ज प्राप्त झालेला आहे. मेसर्स स्वातिक बिल्डर्स प्रा. लि. यांनी विकसीत केलेल्या इमारतीच्या नोंदणी संबंधीत निबंधकांन निर्देश द्यावेत म्हणन माझे समोर महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहर देणे, त्यांची विक्री, व्यवस्थानप व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनीयम १९६३ अन्वये अर्ज उपनिबंधक, सहकारी संस्था, एल विभाग, मुंबई यांचे कार्यालयाकडून नियो. शितल अपार्टमेंट ओ विंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीटीएस नंबर ८१३, १ ते ४, सर्वे नंबर १८६, हिस्सा नंबर ६, न्यु हॉल

रोड, चर्च शेजारी, कुर्ला (पश्चिम), मुंबई- ४०० ०७० या संस्थेचा नोंदणी प्रस्ताव विकासक असहकार्य य सदराखाली प्राप्त झालेला आहे. सदर प्रकरणी प्रतिवादी विकासक यांचे म्हणणे मांडण्यासाठी या कार्यालयात पुढील सुनावणी **दिनांक २०/०६/२०२२ रोजी दुपारी ४.३० वा.** ठेवण्यात आली आहे. सदर दिवशी आपण या कार्यालयात खालील कागदपत्रांसह विहित वेळेत उपस्थित राहुन आपली बाज् मांडावी.सदर दिवशी व वेळी आपण गैरहजर राहिल्यास याबाबत आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहिः



सक्षम प्राधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (२), पूर्व उपनगरे, मुंबई

SHRI KRISHNA DEVCON LIMITED

"Sri Krishna" 805/806, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai MH 400053 IN Corporate Office: MZ – 1 & 2, Starlit Tower, 29, Y N Road, Indore MP 452001 IN Ph.: (Mumbai) + 91-22-26732940 & (Indore) + 91-731-3018689 € E mail: shrikrishnaelectra@hotmail.com info@shrikrishna.com • Website: www. shrikrishnadevconlimited.com • CIN: L67190MH1993PLC075295

EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 31ST MARCH. 2022

	TON THE QUAIN			lalone		Consolidated			
Sr. No.	Particulars	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended	For the Year ended	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended	For the Year ended
NO.		March 31, 2022	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (gross)	1,208.27	524.26	2,014.71	2,003.45	1,208.27	524.26	2,014.71	2,003.45
2.	Net Profit/(Loss) before Exceptional items and Tax	280.15	48.49	360.83	487.40	280.15	48.49	360.83	487.40
3.	Net Profit/(Loss) for the period before tax	280.15	48.49	360.83	487.40	280.15	48.49	360.83	487.40
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	218.54	26.49	277.17	353.98	218.54	26.49	277.17	353.98
5.	Total Comprehensive Income for the period	218.54	26.49	277.17	353.98	218.54	26.49	277.17	353.98
6.	Equity Share Capital (Rs. 10/- each)	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00
7.	Earnings Per Share (Rs. 10/- each)								
	1. Basic EPS:	0.78	0.09	0.99	1.26	0.78	0.09	0.99	1.26
	2. Diluted EPS:	0.78	0.09	0.99	1.26	0.78	0.09	0.99	1.26
Notes									

 The above standalone & consolidated audited financial results for the quarter & year ended on March 31, 2022 have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at its meeting held on May 30, 2022.

Figures for previous period have been regrouped /reclassified/restated wherever necessary to make them comparable with figures of the current period ended March 31, 2022 and March 31, 2021.

The above is an extract of the detailed format of Audited Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Quarterly/Annual Financial Results is available on the BSE Limited's website i.e. https://www.bseindia.com/stock-share-price/shri-krishna-devcon-ltd/shrikrish/531080/corp-announements/ and also on the company's website i.e. http://shrikrishnadevconlimited.com at URL: http://shrikrishnadevconlimited.com/financial-results/

Sunil Kumar Jai

For and on behalf of the Board of Directors

	CIN N Regd. Off: 306A & 306B, Ceejay House, Dr. A Email: admin@lokhandwalain EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL	No: U45200MH1998 Innie Besant Road, frastructure.com We	F Block, Shivsagar E ebsite: www.lokhand QUARTER ENDED & Y	state, Worli, Mumb walainfrastructure.c EAR ENDED ON 315	om
Sr. No	Particulars	Year.ending 31.03.2022 (Audited)	Qtr. ending 31.12.2021 (Unaudited)	Qtr. ending 30.09.2021 (Unaudited)	Year ending 31.03.2021 (Audited)
1	Total Income from operations	1,802.18	22,418.00	14,589.26	2,5510.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(3,931,9.02)	(2,489.30)	(2,087.57)	(2,744.72)
3	Net Profit / (Loss) for the periodbefore tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3,931,9.02)	(2,489.30)	(2,087.57)	(2,744.72)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3,931,9.02)	(2,489.30)	(2,087.57)	(2,744.72)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)and Other Comprehensive Income(after tax)]	(3,931,9.02)	(2,489.30)	(2,087.57)	(2,744.72)
6	Paid up Equity Share Capital	1.53 (1531370)	1.53 (1531370)	1.53 (1531370)	1.53 (1531370)
7	Reserves - Net (excluding Revaluation Reserve)	(51,913.60)	(15,083.87)	(14,682.15)	(12,592.15)
8	Securities Premium Account	4,705.72	4,705.72	4,705.72	4,705.72
9	Net worth **	(44,684.13)	(7,854.40)	(7,452.68)	(5,365.11)
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt***		_		-
11	Outstanding Redeemable Preference Shares	2,5060000	2,5060000	2,5060000	2,5060000
12	Debt Equity Ratio ***	-	-		-
13	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - * 1.Basic:, 2. Diluted:	(26,859.73)	(1941.01)	(1926.64)	(2849.32)
14	Capital Redemption Reserve *	-	_		-
15	Debenture Redemption Reserve *	-	-	-	-
16	Debt Service Coverage Ratio *		_		_
17	Interest Service Coverage Ratio *	_	-		_

Place: Mumbai Dated:31.05.2022

Place : Jaipur Date : May 30, 2022

ARNOLD HOLDINGS LTD.

CIN- L65993MH1981PLC282783 Regd. Office: B-208, Ramji House, 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai-400 002 TEL: 022 22016640 E-Mail Id: arnoldholding9@gmail.com Website: www.arnoldholdings.in

Extract of Audited Financial Result for the Quarter (₹ in Lakhs except EPS and Year ended 31st March, 2022

			•	,	
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31 Mar, 2022 (Audited)	Quarter Ended 31 Mar, 2021 (Audited)	Year Ended 31 Mar, 2022 (Audited)	Year Ended 31 Mar, 2021 (Audited)
1	Total Income from Operations	2721.531	1859.034	7712.893	3733.106
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	109.345	(14.525)	210.310	93.678
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	109.345	(14.525)	210.310	93.678
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after exceptional and/or Extraordinary items)	49.813	(39.110)	150.778	69.094
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income(after tax)]	49.813	(39.110)	150.778	69.094
6	Equity Share Capital	3007.500	3007.500	3007.500	3007.500
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				
	as shown in the Audited/Unaudited Balance				
	Sheet of the previous year			2552.385	2401.607
8	Face Value of Rs. 10/-				
	(for continuing and discontinued operations)				
	1. Basic - 2. Diluted	0.166	(0.130)	0.501	0.230

Notes

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at www.arnoldholdings.in
- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 30th May, 2022.
- . The Audit as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

2015 has been completed by the auditors of the Company. For Arnold Holdings Limited

Murari Mallawa Place : Mumbai Whole Time Director Dated: 31.05.2022 DIN: 08809840



PODDAR HOUSING AND DEVELOPMENT LIMITED

[CIN NO. L51909MH1982PLC143066] Regd. Office: Unit 3-5 Neeru Silk Mills, Mathuradas Mill Compound 126, N.M Joshi Marg, Lower Parel (W), Mumbai, Maharastra - 400013, INDIA E-mail: cs.team@poddarhousing.com / website: www.poddarhousing.com Tel.: 022 - 66164444 / fax: 66164409

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2022 (All amounts is in INR Lakhs, except earning per share data)

			Stand	alone			Conso	lidated		
Sr.		(Quarter Ende	d	Year Ended	Quarter Ended		d	Year Ended	
No.	Particulars	Mar 31, 2022 (Audited)	Dec 31, 2021 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	Mar 31, 2022 (Audited)	Mar 31, 2022 (Audited)	Dec 31, 2021 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	Mar 31, 2022 (Audited)	
1	Total Income from Operation (Net)	2,032.54	1,648.23	1,210.34	6,350.20	2,137.03	1,680.59	1,403.89	6,553.80	
2	Net Profit / (Loss) for the period									
	(before Tax, Exceptional and/or									
	Extra ordnary items)	(121.08)	(863.54)	(257.30)	(2,258.68)	(143.36)	(899.53)	(162.46)	(2,470.75)	
3	Net profit / (loss) for the period before tax									
	(after extraordinary item and / or									
١.	exceptional items)	(121.08)	(863.54)	(257.30)	(2,258.68)	(143.36)	(899.53)	(162.46)	(2,470.75)	
4	Net profit / (loss) for the period after tax									
	(after extraordinary item and / or	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	/	(222 (2)	/. === ==:	//	(222 22)		/	
_	exceptional items)	(113.29)	(659.36)	(239.17)	(1,726.03)	(135.82)	(695.35)	(144.33)	(1,938.35)	
5	Total Comprihensive income for the period									
	(comprising profit/(loss) for the period									
	(after tax) and other comprihensive income (after tax)	(131.33)	(649.82)	(216.70)	(1,726.05)	(153.86)	(685.81)	(120.26)	(1,938.37)	
6	Paid-up Equity share Capital	(131.33)	(049.02)	(210.70)	(1,720.03)	(133.00)	(000.01)	(120.20)	(1,930.37)	
ľ	(Face value Rs. 10/- per share)	631.54	631.54	631.54	631.54	631.54	631.54	631.54	631.54	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	001.04	001.04	001.04	001.04	001.04	001.04	001.04	001.04	
ľ	as shown in the audited Balance									
l	Sheet of the Previous Year.				19,667.56				18,405.26	
8	Earning Per Share (of INR 10/- each)				12,207100					
ľ	a) Basic (in INR)	(1.79)	(10.44)	(3.79)	(27.33)	(2.15)	(11.01)	(2.29)	(30.69)	
	b) Diluted (in INR)	(1.79)		(3.79)	(27.33)		, ,	(2.29)	(30.69)	

Notes:

Date: May 30, 2022

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly /Annual Financial results for the year ended March 31, 2022 filed with stock exchange under regulationb 33 of the SEBI (Listing and other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE at (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and on company website (www.poddarhousing.com)
- b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting on May 30, 2022

For Poddar Housing and Development Limited



SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN: L19101MH1991PLC063245 CIN: L19101MH1991PLC063245

Registered Office: C-253/254. M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai – 400 705.

Tel: 67368600/10. E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

EXTRACT OF AUDITED STATEMENT OF CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

A) C	Consolidated		(Rs.	in Lakhs ex	cept earning	per share)
Sr.	Particulars		Unaudited		Aud	ited
No.		Three months ended	Preceding three months ended	Corresponding three months ended	Year ended	Year ended
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1 2	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period	2,553.13	2,855.85	1,742.62	10,413.96	5,043.73
3	(Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax	(2,277.76)	16.41	(914.58)	(2,220.45)	(1,751.68)
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax	(3,041.23)	16.41	(914.58)	(2,983.92)	(1,751.68)
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other	(3,038.89)	16.20	(917.48)	(2,986.02)	(1,755.46)
6	Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital	(3,471.53)	16.36	(1,114.20)	(3,501.03)	(2,282.44)
7	(Face Value of Rs.10/- per share) Other Equity	1,755.41	1,755.41	1,755.41	1,755.41 (3,718.11)	1,755.41 (208.07)
8	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations):				(5,7 10.11)	(250.07)
	a) Basic b) Diluted	(19.78) (19.78)	0.09 0.09	(6.35) (6.35)	(19.94) (19.94)	(13.00) (13.00)
B) S	Standalone		(Rs.	in Lakhs ex	cept earning	per share)
Sr.	Particulars		Unaudited		Aud	ited
	1					

	(lor continuing and discontinue operations).		1		I	1
	a) Basic	(19.78)	0.09		(19.94)	(13.00)
	b) Diluted	(19.78)	0.09	(6.35)	(19.94)	(13.00)
B) S	Standalone		(Rs.	in Lakhs ex	cept earning	per share)
Sr.	Particulars		Unaudited		Audi	ited
No.		Three months ended	Preceding three months ended	Corresponding three months ended	Year ended	Year ended
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1 2	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period	2,260.22	2,844.13	1,770.94	9,908.96	5,064.90
3	(Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period Before Tax	(2,327.68)	15.19	(731.12)	(2,269.90)	(1,514.26)
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax	(2,954.18)	15.19	(731.12)	(2,896.40)	(1,514.26)
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other	(2,953.44)	14.98	(733.11)	(2,900.10)	(1,518.04)
6	Comprehensive income (after tax) Paid-up Equity Share Capital	(2,949.60)	14.98	(732.55)	(2,896.26)	(1,517.48)
	(Face Value of Rs.10/- per share)	1,755.41	1,755.41	1,755.41	1,755.41	1,755.41
7 8	Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations):	-	-	-	(1,976.86)	919.41
	a) Basic b) Diluted	(16.80) (16.80)	0.09 0.09		(16.50) (16.50)	(8.64) (8.64)
Not	es:	•	•	•	•	

- The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on 30th May, 2022.
- The Consolidated financial results have been prepared in accordance with Ind AS 110 read with Ind AS 28 which include the financial results of the parent Company Suditi Industries Limited, its subsidiaries Suditi Design Studio Limited, Sudit Sports Apparel Limited collectively referred to as "Group" and its joint venture--SAA & Suditi Retail Private Limited.
- The audit as required under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the Auditors of the Company and the related report is being submitted to the concerned Stock Exchange.
- In view of significant loss reported for the financial year 2021-22 and also due to the adverse impact on the performance of the company because of the COVID 19 pandemic, the Board has not recommended any Dividend for the financial year 2021-22. The Company has adopted Equity Method of Accounting while Consolidating the Financial Results of its Joint Venture Company M/s. SAA & Suditi Retail Pvt. Ltd. as per Ind AS - 28 "Investments in Associates and Joint Ventures". In terms of the Joint Venture agreement executed by the Company with Project Anushka Sharma Lifestyles Pvt. Ltd., the Company has recognized the loss fully in the financial results of Suditi Industries Ltd in the Consolidated Financial Statements.
- The Company is primarily in the business of manufacturing and sales of textile products (i.e., Fabrics and Garments). The Chief Operating Decision Maker (CODM), the Chairman & Managing Director, performs a detailed review of the operating results, takes decisions about the allocation of resources based on the analysis of the various performance indicators of the Company as a whole. Therefore, there is only one operating segment in accordance with Ind AS 108 "Operating Segments namely, "Textiles"
- During the year 2021-22 the company has started liquidating the old inventory accumulated due to the impact of COVID 19 pandemic and the lock down imposed on account of the pandemic. The company had to offer huge discounts, rebates and other forms of price concessions to liquidate the old inventory of finished goods as the goods have become unsaleable at market prices due to change in fashions and trends. Since the company has incurred substantial losses while disposing of the old stock, the management has decided to value the balance remaining inventory at the best saleable price ranges Accordingly the company had to make necessary provision to account for the probable loss that may occur while disposing the stock during the current year. The company has made necessary provision amounting to Rs.626.50 lakhs and presented it in the financial statements under the head-"exceptional items".
- The loss already incurred on account of disposal of old inventory along with the provision for the value written down on the old inventory of finished goods lying as on 31st. March 2022 has resulted in the huge loss reported for the quarter endec 31st. March 2022. In addition to this the company has also made necessary provision for the bad and doubtful debts which together with the discounts and other concessions offered to old debtors during the year 2021-22 have further aggravated its financial situation and accordingly the company has reported a substantial amount of loss of Rs.2896.27 lakhs.
- Considering the significant losses reported and the consequent erosion of net worth, the management has made adequate a consequent erosion of net worth, the management has made adequate a consequent erosion of net worth, the management has made adequate and the consequent erosion of net worth, the management has made adequate a consequent erosion of net worth, the management has made adequate a consequent erosion of net worth, the management has made adequate a consequent erosion of net worth. plan to overcome the situation in the coming years. As a first step the promoters have agreed to support the company and based on the commitment made by the promoters the company has decided to raise additional finance amounting to a sum not exceeding Rs.30 crores by issuing additional equity shares on rights basis to the shareholders as on the record date to be announced later. The company has already filed the draft offer documents with BSE Ltd. for raising additional funds through the issue of share on Rights basis. The promoters have already issued necessary undertaking to subscribe to the issue for the unsubscribed portion of the equity if any need arises apart from their own rights. Secondly, the managemen has already scaled down their retail operation in order to avoid any further losses in future. Thirdly, the company has strengthened the garment division as it offers huge scope and also expand the division by setting up another unit in Vapi Gujarat State. Finally, the management is also exploring further possibilities to reduce the bank borrowings significantly bring down the finance charges.
- 10) In view of all the measures stated as above the management has considered the company will emerge much stronger and accordingly the accounts have been prepared on a going concern basis for the financial year 2021-22.
- 11) The subsidiary company, M/s. Suditi Sports Apparel Limited, has commenced the business activities in full swing and has reported a profit of Rs.24.67 lakhs. The company uses the online platform for the sales operations and deals in the apparel business exclusively related to the sport and other sports related activities. The company has executed various licentiate agreements with renowned sports clubs and entities during the year under review and continues the same with a view to enhance the production and sales of apparels and garments of various designs and styles. However, the company had to absorb the impact of the COVID 19 pandemic in the sales business particularly during the period up to the third quarter However, since the situation is gradually stabilizing, the management is anticipating better prospects in the coming years Accordingly, it is considered appropriate at this juncture to treat the company as a going concern.
- 12) The other subsidiary M/s. Suditi Design Studio Limited even though has commenced the business in full swing from 2015 19 itself, the company is not able to record adequate sales business due to the effect COVID 19 pandemic. Since the company registered significant losses due to depletion in the value of finished goods stock as on 31st. March 2022, the net worth of the company is completely eroded due to the loss. The scope for any immediate revival is not possible as the country is not completely free from the impact of the COVID 19 pandemic. In view of this the management has decided to value the remaining finished goods inventory at cost price and accordingly made necessary provision amounting to fis. 136.97 lakhs towards depletion in the value of the old inventory which is reflected in the accounts under the head "exceptional items". Considering the evolving situation, the holding company has decided to make the company a wholly owned subsidiary and accordingly has acquired the remaining 1.15% equity from the promoters of the subsidiary at face value amounting to Rs.1 lakh. The process of conversion of the partly owned subsidiary company into wholly owned subsidiary is now complete. With the improvement in market sentiments, there are reasonably good chances of better sales in the current year Accordingly the management has considered it appropriate to continue the company as a going concern.
- (3) The joint venture company M/s. SAA & Suditi Retail Pvt. Ltd. has prepared the financial results on a going concern basis as it is a vibrant brand promoted by the celebrity actresses Ms. Anushka Sharma and her family and also M/s. Suditi Industries Limited an established quality fabric and garment manufacturer. However, in view of the old inventory lying for more than 2 years, the management has decided to write down the inventory to account for the depletion in their value. Accordingly the company made necessary provision amounting to Rs.507.25 lakhs. The management has taken into all these factors including the support available to the company as stated above. Further since the present conditions are temporary in nature and as the management is extremely confident of turning the corner it has decided to defer the decision to critically assess the status of the going concern for the year 2022-23 barring any unforeseen circumstances. 4) The company has filed draft offer documents with BSE Ltd (Stock Exchange) for approval to raise additional funds not
- exceeding Rs.30 Crores by way of issue of additional shares to the shareholders on the record date to be announced later. Further the company has also filed additional clarifications and documents as demanded by BSE Ltd and is expecting their approval very soon. Necessary disclosures to this effect are already made to the BSE Ltd and the details of draft offe documents are also placed on the web site of the company.
- 15) The company has completed the process of converting the partly owned subsidiary company M/.s Suditi Design Studio Ltd., into a wholly owned subsidiary company by acquiring the remaining 10000 shares at face value of Rs.10/- each for Rs.1 lakh equivalent 1.15% the total capital. Accordingly, from April, 2022 onwards the subsidiary company has become a wholly 16) a) Even though there are some respite from the disruptions due to Covid 19 impact in the business particularly from the
- last quarter, it has already created serious crisis in the economies of many countries. Added to this the global economic and business environment is also severely impacted due to the ongoing armed conflict in the Eastern European region The country is not completely free from the COVID 19 pandemic and its impact still continues to affect the business prospects adversely. The Global supply chain is again adversely impacted due to spread of virus in China and its neighbouring regions. Because of the surge in the pandemic there is a huge uncertainty with respect to its longevity severity, and fall out in the post pandemic period which cannot be reasonably ascertained. The Company has evaluated and factored all the possible effects in its working including the likely impact that may result from the COVID-19 pandemic as well as all events and circumstances up to the date of approval of these financial results on the carrying value of its assets and liabilities as at 31st March, 2022 in the best possible manner.
- b) However, the impact assessment due to COVID-19 is still an on-going process given the uncertainty associated with the nature and duration. The Company will continue to monitor any material changes as the situation evolves.
- 17) The figures of the current quarter and quarter ended 31/03/2021 are the balancing figures between the audited figures of the full financial years ended 31/03/2022 and 31/03/2021 (Ind AS), respectively, and the published year-to-date Ind AS figures up to third quarters ended 31/12/2021 and 31/12/2020, respectively.
- 18) The figures are re-grouped / re-arranged and re-classified wherever necessary. The above is an extract of the detailed formation of the Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

By order of Board of Directors For SUDITI INDUSTRIES LIMITED

RAJAGOPAL RAJA CHINRAJ WHOLETIME DIRECTOR (EXECUTIVE DIRECTOR) DIN: 00158832

Rohitashwa Poddai **Managing Director** Place: Navi Mumbai

Date: 30th May, 2022

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ३०.०५.२०२२

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

कार्यालय क्र.२०१, रला मजला, रघुलीला मेगा मॉल, योईसर बस आगाराच्या मागे, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. ई-मेल:pillarinvestment9@gmail.com | वेबसर्इट:www.pillarinvestments.in|सीआवप्पःएल६५९९२एमएच१९८२पीएलसी३३१३३० ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)	
			संपलेली तिमाही	संपलेले वर्ष			
अ.	तपशील	38.03.22	39.99.99	39.03.79	39.03.77	३१.०३.२१	
蛃.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४०९.७१	२६.५१	३५.५0	४७३.९१	१०१.४८	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा						
	विशेष साधारण बाबपूर्व #)	२३३.0९	30.90	(९.११)	१३७.२७	४०.११	
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व #)	२३३.0९	30.90	(९.११)	१३७.२७	४०.११	
٤.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर #)	२३३.0९	३०.९०	(९.११)	१३७.२७	४०.११	
١.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष						
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१९६.१०	30.90	(८.०५)	१००.२८	२८.८७	
	समभाग भांडवल	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	
٠.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित						
	ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	४११.४५	४११.४५	४११.४५	४११.४५	४११.४५	
	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	9.66	१.५६	(০.४१)	4.04	१.४५	
	२. सौमिकत	9.66	શ.५૬	(0.X8)	4.04	શ.પ્રધ	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल प्रमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.ir

> पिळ्र इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मुंबई

तपशील

कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न

आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले

मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

दिनांक : ३१.०५.२०२२

ठिकाण : मुंबई

मभाग भांडवल

कालावधीकरिता निव्वळ नफों/(तोंटा) (कर, अपवादात्मक

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक

कालांवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

राखीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) मागील वर्षाच्या नेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मल्य रू.१०/- प्रत्येकी) 'खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)

ट्रान्सन्लोब फुडस् लिमिटेड

३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सीआयएन:एलंप४००एमएच१९८६पीएस्सी२५५८०७, ई-मेल:transglobefoods@gmail.com, वेबसाईट:www.transglobefoods.com

			संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
अ.	तपशील	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
क्र.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८.२४	0.30	0.0६	१८.५४	१६.५६
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,					
1	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	१३.५१	(১১.६)	(३.२२)	0.9८	(२.५४)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	१३.५१	(১১.६)	(३.२२)	0.9८	(२.५४)
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	१३.५१	(১১.६)	(३.२२)	0.9८	(२.५४)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न					
1	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)					
1	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१२.४६	(১৬.১)	(१.0४)	(२.७५)	(१.९१)
ξ.	समभाग भांडवल	१४.४९	१४.४९	१४.४९	१४.४९	१४.४९
G.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील					
1	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	(४२.९६)	(४२.९६)	(४२.९६)	(४५.७१)	(४२.९६)
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
1	१. मूळ	८.६०	(0\$.\$)	०.७२	(१.९०)	(१.३२)
	२. सौमिकृत	८.६०	(9.30)	०.७२	(१.९०)	(१.३२)

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कयरोट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सघेंजसह सादर करण्यात आलेर्ज त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सघेंजच्या आणि चिबध्द संस्थेच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.transglobefoods.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेडकरित

अरनॉल्ड होल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३

नोंदणीकृत कार्यालय: बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

व्यवस्थापकीय संचालव

संपलेली तिमाही संपलेली तिमाही

39.03.2022 39.03.2029

लेखापरिक्षित

(98.424

(98,424

(39.990)

(38.990

3000.400

लेखापरिक्षित

908.384

909.384

89.693

89.693

.. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्चलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य

www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com वेबसाईटवर

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ३०.०५.२०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभे

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकां

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

संपलेले वर्ष

3033.908

९३.६७८

93.800

890.93

89.098

3000.400

2809.800

39.03.2029

संपलेले वर्ष

39.03.2022

लेखापरिक्षित

२१०.३१०

290.390

940.000

940.00

3000.400

अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेडकरित

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

RAP MEDIA LIMITED

CIN: L65990MH1994PLC084098 Regd. Office: Arora House, 16,Golf Link, Union Park, Khar (West),Mumbai 400052 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2022

			Quarter Ended	ı	RS. in Lacs Year Ended		
	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
		1	2	3	4	5	
	INCOME FROM OPERATIONS	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
ı	(a) Revenue from operations	, tauttou	- Cinadantoa	(10.08)	rtuuitou	, tuditod	
ii	(b) Other income	2.64	0.69	3.64	4.96	3.64	
	Total Income from Operations (net)	2.64	0.69	(6.44)	4.96	3.64	
Ш	Expenses			(,			
(a)	Consumption of Raw Material			_	_		
(b)	Purchase of Stock in Trade			_	_		
(c)	Change in Inventories of finished goods /work						
(-)	in progess and stock in trade	-	-	_	-	-	
(d)	Employees Benefit Cost	5.20	5.71	14.58	32.59	50.93	
(e)	Depreciation & amortisation expenses	6.52	6.44	6.50	25.93	26.01	
(f)	Finance Cost	0.55	0.80	0.92	3.24	3.92	
(g)	Other Expenses	16.97	5.20	20.25	37.68	47.88	
	Total Expenses	29.24	18.15	42.25	99.44	128.74	
IV	Profit/(Loss) before exceptional and extraordinary						
	items and tax (III-IV)	(26.60)	(17.46)	(48.69)	(94.48)	(125.10)	
٧	Exceptional Items		` -				
VI	Profit/(Loss) before extraordinary items and						
	tax (V-VI)	(26.60)	(17.46)	(48.69)	(94.48)	(125.10)	
VII	Extraordinary items		` -				
VIII	Profit before tax (VII-VIII)	(26.60)	(17.46)	(48.69)	(94.48)	(125.10)	
ΙX	Tax expense	-	' '	-			
	(i) Current tax	-	-	-	-	-	
	ii) Deferred Tax	17.86	(4.50)	(12.44)	0.35	(32.28)	
Х	Profit (Loss) for the period from continuing						
	operations (IX-X)	(44.46)	(12.96)	(36.25)	(94.83)	(92.82)	
ΧI	Profit/(loss) from discontinuing operations	-	-	-	-	-	
XII		-	-	-	-	-	
XIII	Profit/(loss) from Discontinuing operations						
	(after tax) (XII-XIII)	-	-	-	-	-	
	Profit (Loss) for the period (XI+XIV)	(44.46)	(12.96)	(36.25)	(94.83)	(92.82)	
ΧV	Other Comprehensive Income	-		-			
	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	(0.20)	-		
	(ii) Income tax relating to items that will not be						
	reclassified to profit or loss	-	-	-			
	B (i) Items that will not be reclassified to profit or loss	5.84	0.07	0.30	6.06	0.30	
	(ii) Income tax relating to items that will not be						
	reclassified to profit or loss	0.06	(0.02)	(0.08)	-	(0.08)	
XVI	Total Comprehensive Income for the period						
	(comprising Profit (Loss) and other						
	Comprehensive Income for the period)	(38.56)	(12.91)	(36.23)	(88.77)	(92.60)	
XVI	I Earning Per Share (EPS)						
	Basic	(0.76)	(0.22)	(0.62)	(1.61)	(1.58)	
	Diluted	(0.76)	(0.22)	(0.62)	(1.61)	(1.58)	

- The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 30th May 2022 in terms of SEBI circular CIR/CFD/CMD/56/2016 dated 28th May 2016, the Company declares that the statutory auditors have issued Audit Report with an unmodified opinion.
- The Company is engaged primarily in the business of renting of property, which constitutes single reportable segment. Accordingly the Company is single segment company in accordance with Ind-AS 108 "Operating Segments"
- $The \ Company \ has \ also \ regrouped/\ rearranged\ previous\ year's\ figures\ wherever\ necessary.$
- Estimation of uncertainties relating to the global health pandemic (COVID-19)
- The COVID-19 pandemic is spreading throughout the world, including India. Consequently, the lease revenue and the profitability for the quarter and year ended March 31, 2022 have been adversely affected. Hence, no revenue has been recognised during the yea ended March 31, 2022.

For RAP MEDIA LIMITED

Place : MUMBAI Rupinder Singh Arora Managing Director - DIN :00043968 Date: May 30, 2022

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डीआयएन:०८०९७१९७

निओजेम इंडिया लिमिटेड सीआयएन: एल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७ मम् ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ (०२२) २८२९१९२३, ईमेल: mail@neogemindia.com वेबसाईट: www.neogemindia.con

				(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशिल	39.03.77	39.03.79	३१.०३.२२	३१.०३.२१
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४.७९	૭.५६	૪.७९	७.५६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१.६९	(४७.९५)	(६,६३)	(६०.२८)
कपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१.६९	(૪७.९५)	(६.६३)	(६०.२८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१.६९	(४७.९५)	(६.६३)	(६०.२८)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१.६९	(૪७.९५)	(६.६३)	(६०.२८)
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०
ाखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात देल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	0.02	(0.49)	(0.00)	(80.0)
 सौमिकृत	0.02	(0.49)	(30.0)	(86.0)

टिप: (१) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निवारण हे सुधारित सेबी मार्गदर्शनानुसार तयार केले आहेत. संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.neogemindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (२) लेखासमितीद्वारे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकन करण्यात आले आणि सोमवार, ३० मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. (३) मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गीकरणाच्या निश्चितीकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

निओजेम इंडिया लिमिटेडकरिता सही/ गौरव दोर्श ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय मंचालक डीआयएन:००१६६७०३ दिनांक: ३०.०५.२०२२

रमार्ट सिटीच्या

कामाविषयी कॅगचा

११० पानी अहवाल

सिटी कंपनीच्या कामांविषयी

नियंत्रक व महालेखा परीक्षक

(कॅग) यांचा ११० पानी

अहवाल आला आहे. स्मार्ट

सिटी सल्लागार नेमणूक व

समांतर जलवाहिनीच्या काम

घेतले आहेत. स्मार्ट सिटी

कंपनीच्या वतीने क्रिसील

कंपनीस सल्लागार म्हणून

काम देण्यात आले होते

पाइपलाइन व ड्रेनेज काम ाबाबत सल्लागार नेमण्याचा

सल्ला दिला. यामुळे कंपनीचे

नुकसान झाल्याचे निदर्शनास

आल्याने तत्कालीन सीईओ

शासनाकडे लेखापरीक्षणाची

शिवशंकर

मागणी केली होती.

आक्षेप अहवालात

असताना क्रिसिलने

सोलापूर, दि. ३१ : स्मार्ट

क्वॉन्टम डिजीटल विझन (इंडिया) लिमिटेड

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सीआयएन:एल३५९९९एमएच१९८०पीएलसी३०४७६३ ४१६, हबटाऊन सोलारिस, एन.एस. फडके रोड, तेल्ली गल्ली समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९, भारत

तपशील	संपलेत	नी तिमाही	संपलेले वर्ष		
	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१४.७९	-	३४.७९	-	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१८.९५	(८.९२)	१३.९३	(२५.५८)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८.९५	(९.८३)	१३.९३	(२९.५९)	
समभाग भांडवल	303.40	३0३.५0	३0३.५0	३0३.५0	
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	(१३९५.१९)	(१४१२.३१)	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
मूळ सौमिकृत	०.६२ ०.६२	(9.37) (0.37)	०.४६ ०.४६	(0.९७) (0.९७)	

- वरील लेखापरिक्षित निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.qdil.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- सदर निष्कर्ष कंपनी (इंडएएस) रुल्स २०१५ आणि त्यातील सुधारणेअंतर्गत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत. क्वॉन्टम डिजीटल विझन (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण : मुबंई

दिनांक : ३० मे, २०२२

शकुंतला पन्ना टास्सार्न डीआयएन:०७१३३८९

सही/

मुरारी मल्लावत

पर्णवेळ संचालव

द्रीआयएन:०८८०९८४०

Bang Overseas Limited

CIN: L51900MH1992PLC067013

Regd. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. Tel No.: (022) 2288 4728; Website: www.banggroup.com; Email Id: cs@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970 ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात एकत्रित एकमेव संपलेले वर्ष 38.03.7077 | 38.87.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 | 38.03.7078 39.03.7077 39.03.7079 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ) २५९३.६४ २६४४.९६ २७१३.२९ ६२४२.५३ २५८१.३0 2888.28 39.3009 ८२३२.४९ S0.80\$3 ८५४३.0२ करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) 204.88 880.48 \$6.30\$ ४६४.५३ હિંદ, ધરૂ 888.63 १४६.२८ £0.83 407.88 93.46 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 204.88 880.48 १०८.३१ ४६४.५३ હૃદ્દ,५३ 888.63 १४६.२८ €0.8S 402.88 93.46 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) 87.578 828.28 860.80 १२४.५१ १५२.३९ 868.40 303.60 ४९३.२७ १३९.७८ इतर सर्वंकष उत्पन्न (१४.0१) 2.68 (१४.0१) 2.८१ (83.58) 2.68 (83.58) 2.68 ज्य सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत-१२५३२ सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १७०.४२ १२४.६२ १३९.५८ ୧७४.५७ १०४.६८ १४२.५९ 885.09 तमभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-) १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 १३५६.00 राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) 6303.63 દ્દ૮५७.७४ ८२९३.८९ W87.19E उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)

सौमिकृत

दिनांकः ३०.०५.२०२

. लेखासमितीद्वारे निष्कर्षांचे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

4.60

डीआयएन : ००१८१६३६

Place: Mumbai

Date: May 30th, 2022

- . वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ व लागू मर्यादेत अन्य लेखा योजना व सरावाअंतर्गत कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ नुसार (इंडएएस) तयार केले आहेत
- . मागील तिमाहीचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.
- . मागील कालावधीचे आकडे चाल् कालावधीच्या प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक तेथे पूर्ननमुद केले आहेत
- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनींचे शेअसे जेथे सचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.banggroup.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बंग ओव्हरसिज लिमिटेडकरित सही/

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मुंबई ब्रिजगोपाल बं

संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप २ जून रोजी

दिनांकः ३०.०५.२०२२

ठिकाण: मुंबई

यांनी

नागपूर, दि. ३१ : राष्ट्रीय मान्यवर स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप २ जून रोजी होणार आहे. रेशीमबाग येथील मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाग्यनगर येथील शीरामचंद्र मि शनचे अध्यक्ष कमलेशजी पटेल उपाख्य दाजी हे मुख्य अतिथी उपस्थित राहतील. म्हणून याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

यांचेदेखील उद्बोधन होईल. वर्षांच्या कालावधीनंतर ९ मे रोजी तृतीय वर्ष वगचि आयोजन देशभरातील 638 स्वयंसेवक शिक्षार्थ्यांसह एकूण ९०० कार्यकर्ता वर्गात उपस्थित संघ शिक्षार्थ्यांना आहेत. बौद्धिक, सेवा प्रशिक्षण देण्यात आले. आगामी कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील समावेश आहे.

अतिथींचीदेखील उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी शिक्षार्थी विविध कवायती, योगासने करतील, अशी माहिती वगचि सर्वाधिकारी अशोक पांडे व म हानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे.

विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांचा समावेश देशभरातील

विविध प्रांतातून आलेल्या शिक्षार्थी हे विविध व्यवसाय किंवा क्षेत्राशी संबंधित आहेत. वर्गातील १६३ शिक्षार्थी हे प्रचारक-विस्तारक ५७ शिक्षार्थी हे तसेच विद्यार्थी आहेत. याशिवाय नोकरदार (१०८), शिक्षक (१०३), शेतकरी (४७), लघु यांच्यासह विविध विषयांबाबत व्यावसायिक (४५), वकील (३१), अभियंता (२५), काम २ जून रोजी सायंकाळी ६.३० गार (२३), प्राध्यापक (१७), वाजता कार्यक्रमाचे आयोजन लघु उद्योजक (१४), वैद्यकीय करण्यात आले आहे. या तज्ज्ञ (४) यांचा प्रामुख्याने



सीआयएन : L24110MH1972PLC015857 **नोंदणीकृत कार्यालय :** १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट. ऑफ. वीरा देसाई रोड. अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०० ०५३०. कॉर्पोरेट कार्यालय : बी ६०२ – अ, कॅलेडोनिया, साहार रोड,ऑफ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (ईस्ट), मुंबई – ४०००६९

दूर. क्र. ०२२-६६१३९९९ फॅक्स क्र. ०२२ - ६६१३९९७७/७५ ई-मेल : info@vipulorganics.com वेबसाइट : www.vipulorganics.com ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी स्टॅंडअलोन आणि एकत्रित लेखापरीक्षित वित्तिय अहवालाचा निष्कर्ष

(रु. लाखांमध्ये ईपीएस वगळता तपशिल तिमाही अखेर संपलेले वर्ष तिमाही अखेर ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२ (लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 3,088.40 23,484.90 कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) २६१.६० ९७५.८६ 373.66 ९७४.१३ २५५.१६ करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) 373.८८ (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) २६१.६० 904.68 ९७४.१३ 328.88 २५५.१8 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर) २२२.९१ १७१.० ६९८.५६ २२२.३१ १६६.२३ ६९६.८३ कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा / तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्त्र (कर पश्चात) २१५.२ १७४.२१ ६९१.६६ 288.80 १६९.४८ £29.93 समभाग भाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/- प्रत्येकी) १०२४.९५ 948.94 १०२४.९५ १०२४.९५ 948.90 १०२४.९५ राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राकीव वगळून) ४२२९.६२ ४२०६.८३ उत्पन्न प्रतिभाग (१०/– प्रत्येकी) (अ) सौमिकृत 4.08 2.48 4.00

- वरील अहवाल लेखापरिक्षित आर्थिक परिणांमाचे लेखापरिक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि संचालक मंडळाने ३० मे, २०२२ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिर्ल कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी या आर्थिक परिणांमाचे लेखापरिक्षण केले आहे आणि त्यांचे अहवाल अपरिवर्तित मतांसह जारी केले आहेत. या निकालांवर कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति रोअर लांभारा @ Re. ०.९० प्रदान केलेला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आगामी वार्षिक सर्वसाधरण सभेतील भागधारकांच्या मंजूरीच्या अधीन राहून एकूर
- प्रति इक्विटी शेअर रु. १०/- प्रत्येकासाठी देण्याची शिफारस केली आहे. वरील अहवाल सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये ऑफ स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित आर्थिक निकालांच्या तपशोलवार स्वरुपाच्या उतारा आहे. सदर वित्तिय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना
- स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.vipulorganics.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाची पुष्टी करण्यासाठी आवश्यक वाटेल तेथे मागील कालावधीच्या आकडयांची पुर्नरचना / पुन : गटीकरण करण्यात आले आहे. आर्थिव

परिणामांचे सर्व आकडे जवळच्या लाख रुपयांपर्यंत पूर्ण केले गेले आहेत. विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिन सही/

TPI India Limited nal MIDC, Murbad, District Thane -421401, Maharashtra, India

Statement of Financials	Results for the	Quarter Linded	3 ISt Waltin 20	122	(Rs. in Lac
PARTICULARS	Quarter ended March 31, 2022 Audited	Quarter ended December 31, 2021 Un-Audited	Quarter ended March 31, 2021 Audited	Year ended March 31, 2022 Audited	Year ended March 31, 2021 Audited
Revenue from operations	647.95	510.48	582.12	2,281.30	1,832.62
Other operating revenues	1.05	7.54	5.51	8.67	6.07
Total Income	649.00	518.02	587.63	2,289.97	1,838.69
Expenses					
Cost of materials consumed	394.12	338.56	586.05	1,732.37	1,519.26
Changes in inventories of finished goods &					
work-in-progress	47.59	(52.24)	(67.46)	8.02	(29.47
Employee benefits expense	34.22	27.24	29.23	109.44	116.2
Finance Costs	16.35	17.11	16.61	66.72	64.04
Depreciation and amortization expense	(8.08)	11.24	(4.54)	25.64	44.96
Other expenses	162.33	162.37	101.72	444.48	356.5
Total expenses	646.52	504.28	661.61	2,386.67	2,071.5
Profit / (Loss) before exceptional and extraordinary					
items and tax	2.48	13.74	(73.98)	(96.70)	(232.85
Tax expense	-	-	-	-	
Profit / (Loss) after Tax	2.48	13.74	(73.98)	(96.70)	(232.85
Other Comprehensive Income/ (Expense)	-	-	-	-	
Total Comprehensive Income	2.48	13.74	(73.98)	(96.70)	(232.85
Paid-up Equity Share capital					
(Face Value Rs. 1 / Share)	429.63	429.63	429.63	429.63	429.6
Reserve excluding Revaluation Reserves	-	-	-	-	
Earnings per share					
Basic	0.01	0.03	(0.17)	(0.23)	(0.54
Diluted	0.01	0.03	(0.17)	(0.23)	(0.54

- The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Comp their meeting held on 30th May 2022. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available of ns
- Figures of the previous year have been regrouped and rearranged whereever necesassary, to confirm with the figures for the cur

- rigures or use previous year nave been regrouped and rearranged whereever necessasary, to confirm with the figures for the current year/period. The entire operation of the Company relate only to one segment viz. polymer based multiple product. Hence Ind AS 108 is not applicable. The Company has proposed one time settlement with its lenders, subject to that management is confident to continue the company as going concern. This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

 Though the Code of Social Security 2020 (Code) relating to employee benefits is published in Gazette, the operational date and guidelines with respect to code have not been notified and as such the effect of putting into effect the code were not considered.

 The figures for the quarter ended 31st March 2022 are the balanceing figures between audited figures in respect of the full financial year and reviewed year to date figures up 31st December 2021 i.e. upto third quarter of the FY 2021-22.

 The figures for the previous period have been reproposed wherever necessary.

The figures for the previous period have been regrouped wherever necessary In accordance with Ind AS -115 - Revenue, GST is not included in Revenue from operations for the quarter ended 31st March, 2022

ere are no Invester Complaints as on 31st March, 2022

By Order of the Board For TPI India Limite

Mr. Bharat C. Parekl